

पिंपरी चिंचवड महानगरपालिका
 पिंपरी - ४११ ०१८. नगरसचिव कार्यालय
 क्रमांक : नस/४/कावि/६४३/२०१४
 दिनांक : ०२/०८/२०१४

प्रति,
 मा.....
 सदस्य, क्रीडा समिती
 पिंपरी चिंचवड महानगरपालिका
 पिंपरी - ४११ ०१८.

विषय - पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या मा.क्रीडा समितीची
 पाक्षिक सभा दिनांक ०६/०८/२०१४ रोजी आयोजित
 केलेबाबत...

महोदय / महोदया,

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या मा. क्रीडा समितीची पाक्षिक
 सभा बुधवार दिनांक ०६/०८/२०१४ रोजी दुपारी ४.१० वा.
 महानगरपालिकेच्या प्रशासकीय इमारतीमधील महापौर मधुकरराव रामचंद्र
 पवळे सभागृहात आयोजित करणेत आली आहे. सोबत सभेची कार्यपत्रिका
 जोडली आहे. सभेस आपण उपस्थित रहावे, ही विनंती.

मा.कळावे,

आपला विश्वासू



नगरसचिव

पिंपरी चिंचवड महानगरपालिका
 पिंपरी - ४११ ०१८.

प्रत - १) सर्व संबंधित शाखाप्रमुख व शाखाधिकारी
 २) कार्यालयीन नोटीस बोर्ड

पिंपरी चिंचवड महानगरपालिका, पिंपरी - ४११ ०१८.

मा.क्रीडा समिती

कार्यपत्रिका क्रमांक - ०२

दिनांक : ०६/०८/२०१४

वेळ : दुपारी ४.१० वा.

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या मा.क्रीडा समितीची पाक्षिक सभा बुधवार दिनांक ०६/०८/२०१४ रोजी दुपारी ४.१० वा. महानगरपालिकेच्या प्रशासकीय इमारतीमधील महापौर मधुकरराव रामचंद्र पवळे सभागृहात आयोजित करणेत आली आहे. सभेत खालील कामकाज होईल.

दिनांक ०२/०८/२०१४ रोजी झालेल्या विशेष सभेचा (कार्यपत्रिका क्रमांक १) सभावृत्तांत कायम करणे.

विषय क्र.१) मे.सुमित स्पोर्ट्स अन्ड फिटनेस इक्विपमेंट चिंचवड पुणे १९ यांना नेहरुनगर, थेरगाव, भोसरी, चिंचवडगाव, मा.आयुक्त निवास, पिंपळे गुरव, यमुनानगर तलावाचे पाणी शुध्दीकरण, परिसर स्वच्छता, देखभाल व यांत्रिक दुरुस्ती कामकाज व मे.वरदायिनी एन्टरप्राईजेस चिंचवड पुणे १९ यांना निगडी प्राधिकरण, मोहननगर, सांगवी, कासारवाडी तलावाचे पाणी शुध्दीकरण, परिसर स्वच्छता, देखभाल व यांत्रिक दुरुस्ती कामकाज दि.०१/१२/२०१३ ते ई-निविदा नोटीस क्र.१/२०१३-१४ ची प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत यापूर्वी केलेल्या करारनाम्यतील अटी व शर्तीनुसार प्रस्तावात नमुद केलेल्या गतवर्षीच्या दराने मुदतवाढ देणेस मान्यता देणेबाबत मा.स्थायी समितीकडे शिफारस करणेबाबत विचार करणे.

विषय क्र.२) मा. महापालिका सभा ठराव क्र.१२०६ दि.२०/१०/२०११ व मा.आयुक्त यांचेकडील आदेश क्र.क्रीडा/७/कावि/१८८/२०१२, दि.०४/०७/२०१३ मध्ये नमुद केलेप्रमाणे खेळाडू दत्तक योजने अंतर्गत खेळाडू निवड व खेळाडूंना लाभ देण्यासाठी नेमलेल्या समितीने दि.०३/०७/२०१४ रोजी दुपारी २.३० वा. मा.अतिरिक्त

आयुक्त यांचे अध्यक्षतेखाली मा.आयुक्त कक्ष येथे आयोजित केलेल्या सभेत, घेतलेल्या क्रीडा धोरण निर्णयानुसार खेळाडू दत्तक योजना २०१३-१४ अनुषंगाने प्राप्त १०३ अर्जांपैकी २१ पात्र खेळाडूंना खेळाडू दत्तक योजना २०१३-१४ चा लाभ हा २ वर्षाकरिता देणेस व त्याकामी येणा-या र.रु.६०,००,०००/- (अक्षरी र.रु.साठ लाख फक्त) चे खर्चास मान्यता व सदरचा खर्च खेळाडू दत्तक योजना या लेखाशिर्षावर खर्ची टाकणेस मान्यता देणेकामी मा.स्थायी समितीकडे शिफारस करणेबाबत विचार करणे.

विषय क्र.३) शासकीय जिल्हास्तर शालेय क्रीडा स्पर्धा २०१४-१५ आयोजित करणेस व स्पर्धेकामी पी.व्ही.फ्लेक्स बॅनर, पंच मानधन, पंच चहा अल्पोपहार खर्च, नारळ, बुके, पुजाखर्च, स्टेशनरी खर्च, फक्की, क्रीडा साहित्य खरेदी, स्पर्धा आयोजन सभा चहापान, साहित्य भाडेपोटी खर्च, प्रेक्षागृह भाडे इतर खर्च इ.सन २०१४-१५ मध्ये विभागस्तर स्पर्धेसाठी मनपा शाळेतील अंदाजे ३०० विद्यार्थी खेळाडू व राज्य पातळीवर १५०, राष्ट्रीय पातळीवर ५० व संघटनेमार्फत आयोजित क्रीडा स्पर्धेसाठी ५० शालेय खेळाडू, त्यांचे समवेत जाणारे क्रीडा शिक्षक व व्यवस्थापक यांचे प्रवास खर्च, दैनिक भत्ता, प्रवेश फी औषध खर्च इ.अदा करणेकामी अंदाजे र.रु.१,००,०००/- असे एकूण येणा-या संभाव्य खर्च ११,४९,९२५/- (अक्षरी र.रु.अकरा लाख एकोणपन्नास हजार नऊशे पंचवीस फक्त) अथवा प्रत्यक्ष येणा-या खर्चास मान्यता व जिल्हास्तर शालेय क्रीडा स्पर्धा अनुषंगाने येणारा खर्च क्रीडा निधी वार्षिक क्रीडा स्पर्धा, क्रीडा कला साहित्य या लेखाशिर्षावर केलेल्या एकूण तरतूद र.रु.४०,००,०००/- मधून खर्ची टाकणेस तसेच शासकीय जिल्हास्तर शालेय क्रीडा स्पर्धा अनुषंगाने मंडप, बैठक व्यवस्था ध्वनी/विद्युत व्यवस्था, मैदान तयार करणे, व पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करणे इ. स्वरूपाचा खर्च हा क्षेत्रीय कार्यालयामार्फत होणार आहे. त्यासाठी प्रत्यक्ष येणारा खर्च संबंधित विभाग, संबंधित क्षेत्रीय कार्यालय अंदाजपत्रकातून खर्ची

टाकणेस मान्यता घेणेकामी मा.स्थायी समिती सभेकडे शिफारस करणेबाबत विचार करणे.

विषय क्र.४) शिवराज मुद्रा प्रतिष्ठान या संस्थेस पै.धोंडिबा ऊर्फ गणपत फुगे (पाटील) मैदान सँडविक कॉलनी भोसरी हे मैदान व मैदान परिसरातील हॉल दि.१९/१०/२०१३ ते १८/०९/२०१४ अखेर ११ महिने कालावधीसाठी पुर्वीचे करारनाम्यातील अटी व शर्ती कायम ठेऊन पुर्वीप्रमाणेच सेवाशुल्क रकमेत वाढ न करता दरमहा र.रु.२५,०००/- (अक्षरी र.रु.पंचवीस हजार फक्त) सेवाशुल्क देऊन मुदतवाढ देणेस मान्यता देणेकामी मा.स्थायी समिती सभेकडे शिफारस करणेबाबत विचार करणे.



नगरसचिव

पिंपरी चिंचवड महानगरपालिका

पिंपरी - ४११ ०१८.

पिंपरी चिंचवड महानगरपालिका
पिंपरी - १८. नगरसचिव कार्यालय
क्रमांक : नस/४/कावि/६४३/२०१४
दिनांक : ०२/०८/२०१४ चे लगत.

टिप - प्रस्तुत कार्यपत्रिकेवरील विषयांची विषयपत्रे (डॉकेट्स) नगरसचिव कार्यालयात वाचणेसाठी ठेवणेत आलेली आहेत.